

वितरण आदेश क्रमांक: ३
कोषागारातून रोख रक्कम देय अनुदान
सन २००६-२००७

2007/218114357001
पंचायत राज संस्थांच्या बळकटीकरणासाठी
केंद्रपुरस्कृत बाराव्या वित्त आयोगाच्या देय
अनुदानाचे वितरण.

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास व जलसंधारण विभाग
शासन निर्णय क्रमांक: बाविवि-१००६/प्र.क्र.५०८/वित्त-४
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक : ३ फेब्रुवारी, २००७

- वाचा:-** १. शासन निर्णय, क्रमांक बाविआ-२००५/प्र.क्र.३९०/वित्त-४,
ग्राम विकास व जलसंधारण विभाग मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक ३ डिसेंबर २००५.
२. शासन निर्णय पूरक / शुध्दीपत्रक क्रमांक-बाविआ- २००५/प्र.क्र.३९०/वित्त-४
ग्राम विकास व जलसंधारण विभाग मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
दिनांक ५ जानेवारी, २००६.
३. शासन निर्णय क्रमांक-बाविआ- १००६/प्र.क्र.५०८/वित्त-४
ग्राम विकास व जलसंधारण विभाग मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
दिनांक : ३० सप्टेंबर, २००६.

प्रस्तावना :- १२ व्या वित्त आयोगाच्या सन २००६-०७ या वित्तीय वर्षाचा प्रथम हप्ता रु.१९८.३० कोटी राज्य शासनास प्राप्त झाला होता. त्यापैकी रु.१८८.२४ कोटी इतका निधी संदर्भाधिन क्र.३ च्या शासन निर्णयान्वये सर्व जिल्हा परिषदांना वितरीत करण्यांत आला आहे. उर्वरीत सुमारे १० कोटी रु. विकास आराखड्यासाठी राखून ठेवण्यांत आले होते. सदर अनुदान नगर विकास योजना मंजूर झालेल्या ग्राम पंचायतींना वितरीत करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. नगर विकास योजना मंजूर झालेल्या ३१ ग्राम पंचायतींपैकी सद्यस्थितीत ९ ग्राम पंचायतींचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत. त्यांच्या विकास आराखड्यासाठी विशेष प्रोत्साहन अनुदान म्हणून त्यांना अनुज्ञेय असलेला निधी वितरीत करण्यांत येत आहे.

शासन निर्णय :-

या शासन निर्णयान्वये १२व्या वित्त आयोगाचा सन २००६-०७ या वित्तीय वर्षा चा पहिला हप्ता म्हणून प्राप्त झालेल्या निधी पैकी नगर विकास आराखडा मंजूर झालेल्या ग्राम पंचायतींसाठी सोबतच्या प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे अनुदान सोलापूर जिल्हा परिषदेस वितरीत करण्यांत येत आहे. सदर अनुदान सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिनस्त ठेवण्यांत येत आहे. या अनुदानातून विकास आराखड्याचे नियोजन करताना १२ व्या वित्त आयोगाच्या संदर्भात शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यांत यावे.

२. विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे अनुदानाची रक्कम प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांचे आत शक्यतो इलेक्ट्रॉनिक क्लिअरन्स सिस्टीम (ECS) द्वारे ही रक्कम संबंधित ग्राम पंचायतीच्या खात्यावर वर्ग करण्यांत यावी.

३. प्राप्त निधीचा विनियोग निधी वितरीत झाल्यापासून ८ महिन्यांच्या आत करावयाचा आहे. निधी विहित वेळेत खर्च करण्याची जबाबदारी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तसेच संबंधित गट विकास अधिकारी, पंचायत समिती व ग्रामसेवक / ग्राम विकास अधिकारी यांची राहिल. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी पंचायत राज संस्थांच्या तीनही स्तरावर झालेल्या खर्चाचा आढावा प्रत्येक महिन्यात घ्यावा व निधी ठरवलेल्या तथा योग्य प्रयोजनासाठी व विहित वेळेत खर्च व्हावा यादृष्टीने योग्य अशा उपाययोजना कराव्यात.

४. सदर निधी सन २००६-०७ च्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून वितरीत करण्यात येत असून निधी विहित कालावधीत खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर निधीतून योजनानिहाय झालेल्या खर्चाची माहिती पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत शासनास न चुकता सादर करावी. तसेच शासनाने मागणी केल्यावर किंवा प्रत्येक हप्त्याची रक्कम विहित केलेल्या वेळेत खर्च झाल्याबरोबर निधीच्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास व महालेखापाल कार्यालयास पाठविण्यात यावे.

५. या बाबीवर होणारा खर्च मागणी क्र.एल-३, २५१५ - इतर ग्रामीण विकास कार्यक्रम, १०१ - पंचायती राज, ४१ - सहाय्यक अनुदाने, (०१) (१०) १२ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार पंचायत राज संस्थांना विविध योजनांसाठी अनुदाने (योजनेतर) (२५१५०४६५) या लेखाशिर्षाखाली सन २००६-२००७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून खर्ची टाकावा.

सदरचा शासन निर्णय, वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.१०१/अर्थोपाय, दिनांक २६/९/२००६ नुसार निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,



(मा. गो. भोंगाडे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रति

महालेखापाल, महाराष्ट्र - १ (लेखापरीक्षा), मुंबई (पाच जादा प्रतीसह)

महालेखापाल, महाराष्ट्र - २ (लेखापरीक्षा), नागपूर (पाच जादा प्रतीसह)

जागीर आयुक्त, पुणे विभाग, पुणे.

मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई.

उपमुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा (वरिष्ठ), सोलापूर.

अध्यक्ष, जिल्हा परिषद, सोलापूर.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर.

जिल्हा कोषागार अधिकारी, सोलापूर.


वित्त विभाग (व्यय-१५/अर्थोपाय / वित्त आयोग कक्ष.)

निवड नस्ती का.क्र.वित्त-४, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२

**नगर विकास योजना (Town Planning) मंजूर झालेल्या
ग्रामपंचायतींना विशेष प्रोत्साहन अनुदान म्हणून वितरीत करावयाच्या निधीचे विवरणपत्र**

(रक्कम रुपयात)

अ.क्र	जिल्हा	अ.क्र	ग्राम पंचायतीचे नाव	एकूण लोकसंख्या	वितरीत करावयाचा निधी
१	सांगली	१	अवजुज ता. माळशिरस	३४५९१	८६३६३०७
		२	राशवतनगर ता. माळशिरस	११६०२	२८९६६६२
		३	संग्रामनगर ता. माळशिरस	४३३८	१०८३०६५
		४	माळेवाडी (अ) ता. माळशिरस	४०१८	१००३१७१
		५	माळेनगर ता. माळशिरस	११०८०	२७६६३३५
		६	नीदंश्वरवाडी ता. माळशिरस	४२४०	१०५८५९७
		७	आनंदनगर ता. माळशिरस	२८८८	७२१०४५
		८	बागवाडी ता. माळशिरस	३४६३	८६४६०४
		९	सयतागव्हाण ता. माळशिरस	२७०९	६७६३५४
			एकूण	७८९२९	१९७०६१४०


 (मा. गो. झोंगाडे)
 कार्यसिद्ध अधिकारी, महाराष्ट्र वासन.